

शासकीय कर्मचा-गाव्या सेवापुस्तिकेत
नोंद्वेल्या जन्मदिनांकामध्ये दुस्ती
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्र.जन्मदि-१०१२/पु.क्र.४९-१२/तेरा-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक: २४ जून, १९६२.

परिपत्रक

शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवापुस्तकात नोंद्वेल्या जन्मतारखेत फेरबदल करण्यासाठी, शासकीय कर्मचा-याने केलेले अर्ज संबंधित मंत्रालयीन विभाग तपासून करण्यासाठी, शासकीय कर्मचा-याने केलेले अर्ज संबंधित मंत्रालयीन विभाग तपासून तामान्य प्रशासन विभागाकडे व वित्त विभागाकडे भान्यतेसाठी पाठवितात. यासंबंधात असे निर्दर्शनास आले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा [सेवेच्या सर्वसाधारण शर्ती] नियम १९८१ च्या नियम ३८ मध्ये नमूद केलेल्या पुराव्यानुसार सदर प्रस्ताव न तपासता ते सामान्य प्रशासन विभागाकडे भान्यतेसाठी पाठविण्यात असे प्रस्ताव नेतृत्वात तपासण्यासाठी प्रकरण संबंधित मंत्रालयीन घेतात. सदर पुरावे मागविण्यासाठी/तपासण्यासाठी प्रकरण संबंधित मंत्रालयीन विभागास परत करावे लागते व यामुळे त्यावर निर्णय घेण्यास विलंब होतो. सदर कालापच्य टाळण्यासाठी जन्मदिनांकातील दुस्तीबाबतचे प्रस्ताव तपासण्यासाठी एक तपासणीसूची तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याबाबत आता असे आदेश देण्यात येत आहेत की, शासकीय कर्मचा-याने त्याच्या सेवापुस्तिकेत नोंदण्यात आलेल्या जन्मदिनांकामध्ये दुस्ती करण्यासाठी दिलेला अर्ज सोबत जोडलेल्या तपासणीसूची नुसार तपासून आवश्यक प्रस्ताव विभागांना ह्या प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र नागरी सेवा [सेवेच्या सर्वसाधारण शर्ती] नियम १९८१ च्या नियम ३८ प्रमाणे कर्त्तव्य योग्य तो निर्णय घेता येहील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

[अ.ग.संडपे]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे सचिव,
सर्व मंत्रींचे राज्यमंत्री

* पृबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,
* पृबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
* सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यालयाते,
निवड नस्ती.

* पत्राने.

शासकीय कर्मचा-याच्या सेवापुस्तिकेत नोंदलेल्या जन्मदिनांकामध्ये
दुस्स्ती करण्याबाबतये अर्ज तपासण्याताठी तपासणीसूची.

- १] सेवेत प्रवेश केल्यावर ५ वर्षांचि आत जन्मतारीख बदलण्यासंबंधी अर्ज केला आहे कायः नसल्यास कारणे, नव्या जन्मतारखेबाबतचा बोध कला काय झाला?
- २] जुन्या जन्मतारखेमुळे संबंधित कर्मचा-यास शासन सेवेत प्रवेश करताना काही फायदा मिळाला आहे किंवा कसे?
- ३] जुन्या जन्मतारखेची नोंद जन्म-मृत्यु नोंदवहीत आहे किंवा कसे?
- ४] कर्मचा-याने स्वतःचे किंवा आई, वडील, पालक, मित्र, नातेवाईक यांचे जन्म तारखेबाबतये निवेदन दिले आहे काय? असल्यास त्याचा तपशील.
- ५] शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एस. एस. सी. किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र यापैकी कोणते/कोणती प्रमाणपत्रे सादर केले/केली आहे/आहेत?
- ६] कर्मचा-याने मूळ जन्म-मृत्यु नोंदवहीतील ज्या पृष्ठावर कर्मचा-याच्या जन्माची नोंद असते त्या पृष्ठाची/उता-याची साक्षांकित झेरॉक्स प्रत सादर केली आहे काय? या उता-यात मुलाचे नाव नोंदले आहे काय, जेणेकस्न हा पुरावा निर्विवाद पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल,
- ७] कर्मचा-याने जन्मपत्रिका सादर केली आहे काय?
- ८] कर्मचा-याचे कुटुंबविषयक कागदपत्रांतील किंवा खातेवहयांमधील कोणत्या नोंदी सादर केल्या आहेत?
- ९] कर्मचा-याने भावंडांच्या पुराव्यासहित स्वाक्षांकित जन्मतारखा सादर केल्या आहेत काय? असल्यास त्याचा तपशील. नसल्यास त्याची कारणे.
- १०] कर्मचा-याने सेवा समाप्त होण्याचे सुमारास जन्मतारीख बदलण्याची विनंती केली आहे काय? तसे असल्यास अगोदरच्या कालावधीत या बाबीकडे संपूर्ण द्वृत्क्ष करून केवळ सेवेत मुदतवाढ मिळण्याच्या उद्देश्यानेच आता सेवाकालाच्या अखेरीस जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज केला आहे असे का गृहीत धरु नये? ही धारणा खोडून काटण्याचे दृष्टीने अर्जदाराने काही ठोस पुरावा सादर केला आहे काय?